

महाराष्ट्र शासन

वित्त विभाग

शासन निर्णय क्रमांक : अरजा-२४०५/प्र.क्र.३५/०५/सेवा-८
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक: २५ ऑक्टोबर, २००५.

संदर्भ: शासन निर्णय, वित्त विभाग, क्रमांक अरजा-२४०२/२५/सेवा-८, दि. ७ ऑक्टोबर २००२.

प्रस्तावना :-

शासन निर्णय, वित्त विभाग क्रमांक अरजा-२४०२/२५/सेवा-८ दिनांक ७ ऑक्टोबर, २००२ आन्ये शासकीय कर्मचाऱ्यांना "विशेष असाधारण रजा योजना" लागू करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयातील गट विमा योजनेच्या अनुषंगाने भरावयाच्या वर्गणी संदर्भातील तरतुद सुधारण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

शासन निर्णय :-

या आदेशाद्वारे संदर्भाधिन शासन निर्णयातील अ.क्र. २१ मधील तरतुद उडी, जमाने खुद करण्यात येत आहे.

विशेष असाधारण रजेच्या कालावधीत "गट विमा योजनेअंतर्गत" वर्गणी भरण्यासंदर्भात अशा कर्मचाऱ्यास पुढे नमूद करण्यात आलेल्या पर्यायांपैकी एक स्थिकारता येईल-

(अ) विशेष असाधारण रजेवर असलेल्या कर्मचा-यास रजेच्या काळात गट विमा योजनेची वर्गणी दरमहा संबंधित कार्यालयाकडे रोखीने / चलनाने जमा करण्याची मुभा असेल.

(ब) विशेष असाधारण रजा संपूर्ण संबंधित कर्मचारी कार्यालयात रुजू झाल्यानंतर त्यापुढील प्रत्येक महिन्याच्या मासिक वेतनातून सहा महिन्याच्या रजा कालावधीतील गट विमा योजनेची वर्गणी (चक्रवाढ व्याजासहित) एका हप्त्यात याप्रमाणे वसूल करण्यात येईल. ही कार्यपद्धती संपूर्ण विशेष असाधारण रजा कालावधीची गट विमा योजनेची वर्गणी वसूल होईपर्यंत अवलंबण्यात येईल.

(क) अन्यथा, विशेष असाधारण रजेच्या कालावधीत गट विमा योजनेअंतर्गत वर्गणी वसूल करण्यासंदर्भात राज्य शासकीय गट विमा योजना, १९८२ मधील परिच्छेद- ९ मध्ये विहित केलेली कार्यपद्धती अवलंबण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**नसीमा म. शेखर
शासनाच्या उप सचिव**

प्रति,

महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, मुंबई (८० प्रती),
महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, नागपूर (८० प्रती),
महालेखापाल-३ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, मुंबई (४० प्रती),
महालेखापाल-२ (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, नागपूर (४० प्रती),

महालेखापाल (वाणिज्य लेखापरीक्षा) मुंबई,
अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई (४० प्रती),
संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई,
निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई (५ प्रती),
मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव व सचिव, मंत्रालय, मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई,
* सचिव, महाराष्ट्र विधानसंडल सचिवालय, मुंबई,
* प्रबंधक, मूळ न्याय शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
* प्रबंधक, अपील शाखा, महाराष्ट्र राज्य, उच्च न्यायालय, मुंबई,
* प्रबंधक, लोक आयुक्त व उप लोक आयुक्त यांचे कार्यालय मुंबई,
मुख्य लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई,
मुख्यमंत्र्यांचे सचिव,
मंत्री व राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव,
राज्यपालांचे सचिव,
सर्व विभागीय आयुक्त,
सर्व मंत्रालयीन विभाग,
सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
मंत्रालयाच्या निरनिराळ्या विभागांच्या अधिकाराखाली असलेल्या सर्व विभागांचे व
कार्यालयांचे प्रमुख,
विशेष आयुक्त, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली,
वित्त विभागातील सर्व कार्यासने, (ग्रंथपाल ५ प्रती),
निवड नस्ती, कार्यासन सेवा-८, वित्त विभाग,
* पत्राने.